ARIS INTERNATIONAL LIMITED

(CIN NO: L29130MH1995PLC249667)

Date: 20th May, 2024

To,
The General Manager
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai- 400 001.

SCRIP CODE: 531677

Subject: <u>Newspaper Advertisement of Audited Standalone Financial Results for the Ouarter and Year ended on March 31, 2024.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper advertisement clippings of audited standalone financial results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2024 published in "Active Times" an English Daily and "Pratahkal" a Marathi Regional Newspaper on 19th May, 2024.

Kindly take the same on record.

Thanking You,

For Aris International Limited,

Ramesh Chandra Mishra

Reed !

Director

(DIN:00206671)

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowled

Mumbai fraudsters duped Lucknow businessman by luring him to get **Fashion TV franchise**

Mumbai : Rs 39 lakh was swindled from a businessman in the name of getting Fashion TV franchise. A case has been registered against four Mumbai fraudsters in this regard. The fraudsters associated with Fashion TV had promised that they would do business only with him, but later went back on their word after taking the money. On discovering the fraud, the Lucknow businessman sought help from the police and then knocked on the court's door. The businessman was duped of Rs 39 lakh in the name of getting Fashion TV franchise. On the instructions of the Chief Judicial Magistrate, an FIR has been registered against four people including the Managing Director of Fashion TV at Gomtinagar police station. According to Manoj Kumar Agarwal, businessman resident of Vigyanpuri Extension, Lucknow, he has set up an office in Gomtinagar and carries out business activities from there. When he saw the attractive proposals business issued by Fashion TV on in this regard.

on social media, he expressed his desire to join them. He initially contacted Dushyant Singh, Privesh Jain and Hardik Gaur, residents of Santacruz, Mumbai. These three introduced him to Fashion TV MD Kashif Khan. To get the franchise of Fashion TV, Rs 18.88 lakh was taken from the businessman through cheque between 30 November 2022 and 27 February 2023. Then a few days later, the fraudsters contacted the businessman for the project of Fashion TV Spa and Salon and took Rs 20.65 lakh through cheque on 8 August 2023 by making tempting promises. The fraudsters had promised that they would do business only with them, but reneged. later On discovering the fraud, he first sought help from the police, then knocked the door of the court. On the orders of the CJM, a case of fraud has been registered against Kashif Khan, Dushyant Singh, Privesh and Hardik at Gomtinagar police station. Police investigation is going

Mitsu Chem Plast Reports 9 Cr PAT for FY24

Chem Plast Limited Blow

(Mitsu) (BSE:540078), Injection Molding and One of the largest Customized Molding,

Molding, Financial Results for Q4 & FY24.

FY24 Key Financials at a Glance:

- Total Income at 312.28 Cr
- EBITDA at 25.67 Cr
- PAT at 8.86 Cr
- EPS at 7.12

Q4 FY24 Key Financials at a Glance:

- Total Income at 82.55 Cr
- EBITDA at 7.52 Cr
- PAT at 2.83 Cr

• EPS at 2.28

Commenting on an performance, Mr. Jagdish Dedhia, Chairman of Mitsu Chem Plast Limited said, "I am pleased to announce the results for the fourth quarter and the full fiscal 2024. Mitsu vear has demonstrated remarkable

and performance our focus remains enhancing operational efficiencies,

expanding our portfolio, product and strengthening our market presence. received

outstanding response to our recent rights issue during this quarter. We deeply appreciate the trust and confidence shown in us. This achievement underscores

innovation, and sustainable progress. We eagerly anticipate the

dedication

excellence,

opportunities ahead and are prepared to deploy these resources thoughtfully to fortify our industry

position. Our pledge to foster sustainable growth and drive innovation remains steadfast, and we enthusiastic are leveraging about these funds propel our company unprecedented to achievements within the industry.

Our unwavering commitment innovation and quality has enabled us to meet the evolving needs of our customers and maintain competitive edge in the industry."

PUBLIC NOTICE

This is to inform general public at large that my clients (1) MR. BHARAT KISHINCHAND RAJPAL and (2) SMT. ANJALI BHARAT RAJPAL are the Joint owners of Flat No. 3, Building No. 5, C-Wing, Ground Floor. Nityanand Baug Co-Operative Housing Society Ltd, R.C. Marg, Chembur.

Mumbai-400 074; admeasuring area of 62.04 Sq.mtrs. Built-up.
All the previous chain of original documents in respect of above said flat (except Share Certificate of the said flat) has been lost / misplaced by my clients and the same are not traceable inspite of repeated searches and diligent efforts My client has not availed any kind of Loan facility on the said flat from any

bank / financial institute nor the said flat is mortgage with any Bank nor there is any lien, hypothecation, attachment, charge, court case on the said flat and the said flat is free from all encumbrances.

All persons having any claim against into or upon in respect of the said property by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, ossession, tenancy, lease, license, lien or otherwise are hereby requested to nake it known the same to the undersigned and/or to my clients within 15 (Fifteen) days from the date of Publication of this Notice failing which it shall be considered as having been non-existent, waived and abandoned and any claims received thereafter will not be considered valid in any manner and then my clients will be free & entitle to proceed further in the matter for sale, transfer of the said flat to the Purchasers and execute, sign & register the Agreemen for Sale / Sale Deed of the said flat.

Mumbai dated 19 day of MAY-2024.

(MOHINI T. KUNDNANI) ADVOCATE HIGH COURT, T/108/7, Inlaks Hospital Road, Chembur Colony, Chembur, Mumbai-400 074.

general public at large on behalf of m client i.e. MR. RAMESH AMBAJI SAWANT that Original Registration Receipt & Agreement for Sale dated 6/10/1982 bearing Registration No. R 2572/1982 executed between the then Builder i.e. M/S. GAUTAM BUILDERS & then Purchaser i.e. MR RAMESH AMBAJI SAWANT in respect of **Flat No. 103** on **First Floo**i in the Building known as "GAUTAM KUTIR C.H.S. LTD.", constructed or the land bearing S. No. 11 Pt. & 13 Pt. lying, being and situated at Village Navghar, Vasai (W), Tal. Vasai, Dist Palghar is lost / misplaced and not

So it is hereby requested that if any person and or institution have any ownership right on the said flat or have found or is in possession or have any claim or right over abovementioned original agreement shall return and or handover the original agreement or raise objection at address given below within 14 days from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done.

Adv. Nagesh J. Dube

'Shop No 06, Dube Shopping Centre Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401202

PILLAR INVESTMENT COMPANY LIMITED

Reg. Off:- Office No 201 First Floor Raghuleela Mega Mall Behind Poisar Bus Depot, Kandivali West Mumbai 400067 CIN: L65993MH1982PLC331330 Email Id: pillarinvestment9@gmail.comWebsite: www.pillarinvestments.in

	Extract of the Standalone Audited Financial Results For the Quarter & Year ended 31st March 2023. (Amount in Lakhs)						
l—	Quarter & Year				 ` _ 	unt in Lakhs)	
∥			Quarter Ende	d	Year Ended		
Sr.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	21.09	104.74	5.31	339.27	213.60	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	(108.82)	95.63	(207.35)	211.47	(91.06)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(108.82)	95.63	(207.35)	211.47	(91.06)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	(94.47)	74.64	(207.35)	141.74	(91.06)	
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(94.47)	74.64	(207.35)	141.74	(91.06)	
6	Equity Share Capital	198.50	198.50	198.50	198.50	198.50	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of						
	the previous year.	-	-	-	564.03	422.29	
8	Earnings Per Share						
l	(for continuing and discontinued operations) -						
l	1. Basic:	(4.76)	3.76	(10.45)	7.14	(4.59)	
	2. Diluted:	(4.76)	3.76	(10.45)	7.14	(4.59)	

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges, under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity viz www.msei.in and www.pillarinvestments.in.

For and on behalf of the Board of Pillar Investment Company Limit

Rashesh Meht Managing Director - DIN 08097197

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No. B/2, SANT WANI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Jijai Nagar, Dombivli - East, Tal. Kalyan, Dist. Thane, now owned and possessed by Shri Sunilkumar Naranbhai (Narayan) Chauhan and the member of said society. That previously the said residential flat was owned by Shri. Narayan Waghji Chauhan was the owner of said flat. Subsequently Shri. Narayan Waghji Chauhan died on 08/01/2021 at Dombivli, and after his death 1) Shri. Sunilkumar Naranbhai (Narayan) Chauhan (Son), & 2) Smt. Hansaben Ramji Parmar (Wife) are the only legal heirs.

If any other legal heirs, person/s have any claim like mortgage ien, Sale, any right, gift etc. over the said Flat, can claim in writing with the undersigned office within the period of 14 days from Publication of this Notice. Afterwords no such a claim shall be entertained and further action shall complete which please note.

ADVOCATE DILIP K. GANDHI 3, Satchidanand Society, Tialk Road,

Place: Dombivli Date: 19/05/2024 Opp. HDFC Bank, Dombivli (East) Mobile: 9892176055

PUBLIC NOTICE

A public notice is hereby given, that my client MR CHANDRAKANT AMRUTLAI GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL is absolute owner of FLAT No. 409 Fourth Floor, admeasuring 280 Square Feet (Super Builtup Area), building known as "VIVA MALL" and Society known as "VIVA MALL RESIDENCY CO. OP. HSG. SOC. LTD.", bearing Registration No. PLR /VSI /HSG /(TC) / 2068 / 2023, lying being and tuate at Village Virar, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303 Constructed Virar, Virar (West), Taluka Vasai, Dist: Palghar, Pin No. 401303,(within the Area of Su Registrar at Vasai No.II- Virar (herein after for brevity's sake collectively referred to as "Th

The said property actually belongs to 1] MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL (Father Of Deceased) and 2] LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL (Deceased) and they has nurchased from M/S VIVA JIVDANI ASSOCIATES, hereinafter collectively referred to a tart. THE BUILDERS", duly registered with the Sub-Registrar VASAI 2, bearing Receip No 5712 and Document No. VASAI-2-05312/2011, dated 26/04/2011. And LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL died

And, LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL died intestate on 18/02/2012 leaving behind him 1] MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL (Father of Deceased and Co-owner) MISS NAIMISHA C GOHIL (sister of deceased), 3] MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS RASHMI KISHOR DEDHIA (sister of deceased).

ATE RANJANBEN CHANDRAKANT GOHIL (Mother of Deceased) already died

And, 1] MISS NAIMISHA C GOHIL (sister of deceased), 2] MISS RASHMI CHANDRAKANT GOHIL alias MRS RASHMI KISHOR DEDHIA (sister of deceased). has given his/her/their AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to M CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL (Father of Deceased) of 50% shares of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL. And MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL (Father of Deceased) is already Co-Owner & 50% share After death of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL O

GOHIL, MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT GOHIL (Father of Deceased), has given his consent to the said society to transfer his undivided right, title, interest of (50 % shares) of LATE VISHAL CHANDRAKANT GOHIL alias LATE VISHAL C GOHIL in favor of MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL and accordingly the said soc GOHIL alias MRCHANDRAKANT A GOHIL alia accordingly lie said society has started the process to transfer the said Flat & his shares on MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MRCHANDRAKANT A GOHIL (Father of Deceased) name.

Now, MR CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A $GOHIL \ is \ 100\% \ shares \ holder \ of the \ above \ said \ Flat.$

By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my CHANDRAKANT AMRUTLAL GOHIL alias MR CHANDRAKANT A GOHIL (100% shares holder) has become absolute owner and CLASS-I legal heir of the said Property whise sentitled to succeed the estate of deceased.

Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, other any person rights and shares in th aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall come in effec n my client favor. And no claim shall be entertained after the expiry of this Notice period.

M. M. SHAH (Advocate Date: 19/05/2024 Shop No.4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Buildin Near Club One, Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 40130.

O.W.No. 2445/24 C.W.NO. 2443/24 Charity Commissioner Office 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date - 14/05/2024

Public Notice The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950

Application No. :- 37/2024 Name of the Trust :-"Samaj Hitkarini Sanstha" P.T.R. No. :- F-17632 (Thane)

1 Application No. 37 of 2024, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 14/05/2024 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai in the above referred application. It is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz "Samaj Hitkarini Sanstha" having P.T.R. No. F-17632 (Thane).

2. The applicants have mentioned in Ex.01 that the applicant trust there were following trustees to look after affairs of trust.

- 1. Mr. Prakash D. Gondhali 2. Mr. Anil D. Dalvi 3. Mr. Arun V. Varghade 4. Mr. Deepak M. Sutar
- 5. Mr. Vishwas V. Partole Mr Ramdas G Shelke
- . Mr. Arun P. Bhalekar . Sow. Mansi M. Bhoir . Mr. Bhaskar D. Bhoir
- 10. Mr. Dinesh K. Botkondale 11 Sow Vrushali K. Jadhay 3. The applicant has filed the Presen
- application for the appointment of the following trustees in the trust. The applicant as he suggested for the appointment of trustees in the trust. Their names are as under

- Their names are as under

 1. Mr. Prakash D. Gondhali

 2. Sow. Sumita S. Patil

 3. Dr. Vinod H. Patil

 4. Mr. Nagorao O. Tayde

 5. Mr. Vaibhav P. Gaikar

 6. Mr. Suresh D. Gondhali

 7. Mr. Ganesh V. Kharik

 8. Mr. Nandlal M. Pawar

 9. Mr. Vaibhav M. Bhoir

 10. Mr. Harishchandra R. Bhoir

 11. Sow. Privanka P. Gondhali
- 11. Sow. Priyanka P. Gondhali A. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file written Objection / Say within 30 days from the date of the publication of this public notice. The Application No. 37/2024 which is pending hefore the Jd. Joint Charity.

pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai. on date 20/06/2024 at 11.00 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appoinment & the Present application will be decided in accordance with law.

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 14/05/2024 Yours Faithfully



Sd/-(Seema Keni) Superintendent (J) Charity Commissioner Office rashtra State, Mumba

B FINSERV

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014

Branch Office: C/4 Plot No. 12, Kohinoor Estate Hsg. Soc. Mula Road, Near Kamal Nayan Bajaj Garden, Wakdewadi, Pune - 411003

POSSESSION NOTICE U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction

Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to leal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein unde

with future interest thereon.			
Name of the Borrower(s)/Guarantor(s)(LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset	Demand Notice	Date of
Branch: PUNE, LAN: 402HSO79842662, 402TOL79882685 and 402TOLFD805671 Borrower's:/Co-borrower's:1. Nilesh N Dingare (Borrower), 2. Yuga Sudam Dhepe (Co-Borrower) AT Shri Ganesh Colony H.no. 1392 Gondhal Nagar Wadachawdi Pune – 411028, 3. Narendra Digambar Dingare (Co-Borrower) AT Flat No. 13, Building No. 4, Sy.no. 179, Akhil Society Karve Road, Earandwane Pune 411038. 4. Neeta Marendra Dingare (Co-Borrower) AT Flat No. 13, Building No. 4, Sy.no. 179, Akhil Society Karveroad, Earandwane Pune 411038. All The Above At Flat No. 179, B King,	All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: GAT No. 229, Flat No. 1101,11th Floor Wing No. B, unique Residency Off Sky Lights Road ,wagholi, pune 412207. East: By Road, West: By Property of Gat No. 228, North: By Property of Gat No. 227,	Date & Amount 28.02.2024 Rs.28,89,173/- (Rupees Twenty Eight Lac Eighty Nine Thousand One Hundred Seventy Three	Possession 14-05-24
Akhil Society, 4/13 Karve Road Near Dashabhuja Ganpati Mandir,	South: By Part of Gat No. 229	Only)	

SAI DARSHAN CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Jay Shree Jagannath Nagar, Manvel Pada Road, Virar (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401305 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 29/05/2024 at 2:00 PM.

M/s. Sai Darshan Construction Through Prop. Kalpesh More And Others those who have interest in the said property may submitheir say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken. Description of the property -

Village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

	_		-
Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
399	5	-	286.00 Sq. Mtrs.
Office : Administra 206, 2 nd Floor, Kolo Palghar-Boisar Ro Palghar. Date : 17/	gaon, ad, Tal. & Dist. (s	EAL Compete	Sd/- irish Kulkarni) nt Authority & District r Co.Op. Societies, Palghar

GANGA SADAN CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Village Naringi, Near Naringi Railway Phatak, Virar (E) Tal. Vasai, Dist. Palghar-401305

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 29/05/2024 at 2:00 PM.

M/s. Sarvoday Developers through its Prop. Dashrath J. Parab And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Naringi, Tal. Vasai, Dist. Palghar

- 1	• • • • • • • • • • • • • • • • • • • •	nago nanngi, ra	vacai, bioti i	aigilai					
	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area					
	231	6	-	413.00 Sq. Mtrs.					
	Office : Administrative Building-A, Sd/-								
	206, 2nd Floor, Kolo	gaon,	(Shi	rish Kulkarni)					
	Palghar-Boisar Road, Tal. & Dist. SEAL Competent Authority & District								
	Palghar. Date: 17/	05/2024	Dy. Registra	r Co.Op. Societies, Palghar					

OM APARTMENT CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Village Naringi, Naringi By-Pass Road, Virar (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401305

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 29/05/2024 at 2:00 PM.

M/s. Mangalmurti Developers through its Prop. Devendra Khemraj Jain And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Naringi, Tal. Vasai, Dist. Palghai

village Harringi,	iai. vasai, Dist	. raigilai		
Survey No.	Hissa No.	Area		
New Survey No. 227 Old Survey No. 24	1/A	691.00 Sq. Mtrs.		
Office : Administrative Building-A, 206, 2 nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. SEAL (Shirish Kulkarni) Competent Authority & District				

Palghar. Date : 17/05/2024 Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar SAI SWAPN APARTMENT CO-OP. HOUSING SOC. LTD. Add :- Manvel Pada Gaon, Opp. Dattaguru Complex, Virar (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401305

DEEMED CONVEYANCE NOTICE Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties

The next hearing is kept on 29/05/2024 at 2:00 PM. M/s. Siddhivinayak Builders & Developers Through its Prop. Vishal Vinayak Patil And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Virar, Tal. Vasai, Dist. Palgha

ı	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
ı	169	9/A	-	785.00 Sq. Mtrs.
	Office : Administra 206, 2 nd Floor, Kolç Palghar-Boisar Ro Palghar. Date : 17/	gaon, ad, Tal. & Dist. (s	Compete	Sd/- irish Kulkarni) nt Authority & District r Co.Op. Societies, Palghar

MANRAJ HOUSING FINANCE LIMITED

our

Regd.Off: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk, Jalgaon 425002.

Admn.Off: C/o Rajmal Lakhichand Jewellers, 169, Johari Bazar, Jalgaon 425001. Tel.: 0257 2226681,82,83 Email id.: mhfljal@rediffmail.com CIN: L65922MH1990PLC055000

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Clause 41 of the Listing Agreement that a meeting of the Board of Directors of the company will be held on Mondaythe 27th day of May 2024 at 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk Jalgaon 425 002 at 4.00 p.m. to take on record the Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March 2024.

For and on behalf of the Board For Manraj Housing Finance Limited

Managing Director

(Ishwarlal S. Jain)

Place: Jalgaon Date: 17-05-2024

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my client viz. Mr. Mayur Khushal Vaniya , Miss. Kavita Ramesh Vandaniya (Before Marriage) nee Mrs. Kavita Mayur Vaniya (After Marriage) have desirous purchased Room no. 113, on 1st Floor, area admeasuring 475 Sq. Ft. Built up area, in the building known as "SAI RAJ APARTMENT", and society known as "SAIRAJ CHSL" constructed on the land bearing Survey no. 224 (Old Survey no. 26) Hissa no. 08, lying being & situated at Village - Narangi, Taluka Vasai, District - Palghar, from Mr. Syed Salman Husain and further intended to mortgage the captioned Room with Piramal Capital and

Housing Finance Limited. Whereas Subhash Ramkrishna Hanchate & Smt. Nirmala Subhash Hanchate have purchased the above said Room from M/s. Sai Raj Developers vide Agreement for Sale dated 26/04/2011 bearing no. VSI-2-05308-2011. Whereas, Subhash Ramkrishna Hanchate died intestate on 24/02/2015 leaving behind her legal heirs 1) Smt. Nirmala Subhash Hanchate (Wife) 2) Miss Yogita Subhash

Hanchate (Daughter) 3) Mr. Kunal Subhash Hanchate (Son). Whereas Smt. Nirmala Subhash Hanchate, Miss Yogita Subhash Hanchate & Kunal Subhash Hanchate had sold the above said room to Mr. Syed Salman Husain vide Agreement for Sale dated 25/01/2017 bearing no. VSI-5-439-2017.If any person / anybody s having legal heir ship in the captioned Room or objection, claim interest, dispute in the above said property/Room, he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact on office Address: 301, 3rd Floor, Matoshree Bldg., Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin-400602 with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/ details of disputes within 14 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

Sd/-Dr. Suryakant Sambhu Bhosale

(Advocate ARIS INTERNATIONAL LIMITED

Regd: Office Add: - INS Tower, 7 Floor, Office No 707, A wing, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.

E-mail: arisinternationalitd@gmail.com Website: www.arisinternational.in Tel: 022-42153479 and 91-9223400434 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

		Star	ndalone (in l	acs)	
Particulars	Quarter Ended 31.03.2024	Quarter Ended 31.12.2023	Quarter Ended 31.03.2023	Year Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2023
Total income from operations (net)	5.77	18.72	1.80	34.98	35.55
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	6.04	17.62	(7.23)	12.76	(35.39)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	6.04	17.62	(7.23)	12.76	(35.38)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	6.04	17.62	(7.23)	12.76	(35.38)
(after Extraordinary items) Paid up Equity Share Capital	6.04	17.62	(7.23)	12.76	(35.38)
(Face Value Rs. 10/- per Equity Share) Reserves (excluding Revaluation Reserve	150.00	150.00	150.00	150.00	150.00
as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)	(91.55)	(97.59)	(104.31)	(91.55)	(104.31)
Basic:	0.40	1.17	-	0.85	
Diluted:	0.40	1.17	-	0.85	
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)					
Basic:	0.40	1.17	-	0.85	
Diluted:	0.40	1.17	-	0.85	

Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary

The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 18th May 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as presrcibed under Section 13 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Indian Accounting Standards

Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. Th current quarter results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The Ind AS compliant corresponding figures of the corresponding quarter of the previous year have not been subjected to a limited review. However, the management has ediligence to ensure that such financial results provide a true and fair view The company operates in only one segment and hence Ind AS-108 " Operating Segment" is no

Provision for tax is provided for tax liability under 115JB of the Income Tax Act, 1961

Date: 18-05-2024

NITIN KUMAR BHALOTIA

For Aris International Limited

Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited

लोकसभेसाठी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांनी शंभर टक्के मतदान करावे

मतदानासाठी मतदारांना प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिक मिळणार

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) : मुंबईतील लोकसभा मतदारसंघात उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांनी लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करावे, असे जाहीर आवाहन मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तसेच मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पारितोषिकही देण्यात येणार असल्याचे प्रकाश

मुंबई हौसिंग फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दरेकर यांनी म्हटले आहे की, आपल्या संस्थेतील सर्व सभासदांना लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उपकृत करावे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, संचालकांनी संस्थेच्या सभासदांना मतदान प्रक्रियेत शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. आवश्यक ते सर्व जनजागृतीपर उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करावा.

याच्याशी आपला संबंध नाही. गृहनिर्माण संस्थांतील सर्व सभासदांची नावे मतदार यादीत आहेत की नाही याची खात्री करावी. मतदार यादीत नाव तपासणीसाठी voter help line app डाउनलोड करा किंवा electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करा. तसेच मतदार मदत क्रमांक १९५०/०२२-२०८२२६९३ या हेल्पलाईन क्रमांकावर संवाद साधून या माध्यमातून मतदार यादीतील नावाची खात्री करू शकतात. याबाबत आपल्या संस्थेतील सभासदांनी माहिती देणे, वोटर गाईड व वोटर स्लिप घरोघरी पोहोचेल याची

खातरजमा करून घ्यावी. तसेच ज्या गृहनिर्माण संस्थेने पुढाकार घेऊन मतदारांना मतदानासाठी प्रेरित केल्यामुळे जास्त मतदान झाले आहे अशा प्रत्येक विभागातील किमान १० गृहनिर्माण संस्थांना सहकार विभागातर्फे प्रशस्तीपत्रक किंवा पारितोषिक देण्यात येणार आहे. लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात शंभर टक्के मतदान करून प्रत्येक सभासदाने व त्याच्या कुटुंबियांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहनही प्रकाश दरेकर यांनी केले

BCT/24-25/46

Dtd. 16.05.2024

Dtd. 16.05.2024

प्रकाश दरेकर यांचे जाहीर आवाहन

सी.एच.एस लि. य गोसायटीच्या वतीने दि. १८/०५/२०२४) रोर्ज देलेली या वर्तमानपत्रात जाहीर सचना मध्ये प्रभासदाचा नाव चुकीने **श्रीम. रांजण डी**

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्यूए), पश्चिम रेल्वे, ६ वा मजला, अभि. विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ हे ई-निविदा मागवीत आहेत

ड्रोन-८ए-विरार-जोरावसन अनुभाग : विरार (वगळता) व उंबरगाव (समाविष्ट) दरम्यान किमी ६०.७६ ते किमी १४५.१३० किमी दरम्यान एसएसई/डब्ल्यू/डहाणू रोड

यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग

झोन-८बी-विरार-जोरावसन अनुभाग : किमी ६०.७६ ते किमी १४५.१३ पर्यंत

एडीईएन/ डहाणू रोड यांच्या अनुभागामध्ये ब्रिजेसकरिता सामान्य दुरुस्ती

ड्योन-९बी-विरार-जोरावसन अनुभाग : वलसाड येथे लोको शेड, सीॲन्डडब्ल्यू डेपो समवे

उंबरगाव (वगळता) व जोरावसन (वगळता) दरम्यान किमी १४५.१३० ते किमी २१२ दरम्या

एसएसई/डब्ल्यू/वलसाड यांच्या कार्यकक्षामध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग

झोन-९बी-विरार-जोरावसन अनुभाग : किमी १४५ ते २१२ दरम्यान एडीईएन/ वलसाड यांच्य

कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशींग आदी.

Dtd. 16.05.2024 अनुभागामध्ये ब्रिजेसकरिता सामान्य दुरुस्ती, रंगकाम आदी.

मधिक माहितीकरिता कृपया आमची वेबसाइट <u>www.ireps.gov.in</u> ला भेट द्यार्व

पश्चिम रेल्वे वरिष्ठ डीईई/पी/बीसीटी हे ई-निविदा

16.05.2024 मागवीत **कार्य व ठिकाण :** जगजीवन राम रुग्णालय/ मुंबई सेंट्रल जे आर. रुग्णालय येथे आयसीय, एमआयसीर ायलीसीस रूम, पॅसेज, किचन पॅट्री, शौचालये, लिफ्ट क्षेत्र व डक्ट आदींचे नवीकरण व सुधारणा कामांच्या संबंधात कोल्ड रूमची तरतूद. कामाचे अंदाजित मूल्य २७,८००/-, सादरीकरणाची तारीख व वेळ तारीखा व वेळ: दि. १०.०६.२०२४ रोजी ३.३० वा. टीप www.ireps.gov.in ला भेट द्यावी.

: f facebook.com/WesternRly

रु. ४३,२६,९०७.५

१,३२,२४,५०२.६

₹. ८६५००.००

रु. १५५८००.**०**०

रु. २१६१००.०

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या तयारीचा आढावा

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) : निवडणूक निरीक्षक अजयसिंग तोमर यांनी आज दि.१६ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने वसई विरार शहरास भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अनिलकुमार पवार यांनी निवडणूक निरीक्षक महोदयांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच सहा.निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे, पोलीस उप-आयुक्त जयंत बजबळे, मनपा उप-आयुक्त नानासाहेब कामठे व इतर अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक यांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रपीकरण करणाऱ्या विनापरवाना लावण्यात आलेल्या निवडणूक

अंबरनाथ, दि. १८ (वार्ताहर) :

अंबरनाथ नगरपालिका द्वारे बांधण्यात

येणाऱ्या अद्यावत व्यायाम शाळेचे बांधकाम

सुरू असतांना परांची वरून पडून एका

मजुराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या

घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही

प्रकारची काळजी घेतली नसल्याचे या

अंबरनाथ (पूर्व) येथील गावदेवी

मैदानात जुन्या व्यायामशाळेच्या जागेवर

अद्यावत व्यायामशाळा येत आहे. शासनाच्या

नगरोत्थान अभियान अंतर्गत निधी मधून ५०

लाख रुपये नगरपालिकेला देण्यात आले

असून त्या निधी मधून या व्यायाम शाळेचे

७ मे रोजी सकाळी १० वाजताच्या

सुमारास या व्यायामशाळेला रंगरंगोटी

देण्याच्या कामासाठी बांबूची परांची बांधण्यात

आली होती. यानंतर परांची खोलण्याचे काम

सुरू असतांना खाली पडून एक अज्ञात मजुर

गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी

साईट सुपरवायझर सादिक डांगे आणि अन्य

मजूर मलप्पा आदीमनी यांनी जखमी

मजुराला छाया रुग्णालय या शासकीय

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

यानंतर मृताचे शव हे शवविच्छेदनासाठी

(वार्ताहर): नरेंद्र मोदींना पुन्हा

पंतप्रधान करण्यासाठी कुणाल

पाटील फाऊंडेशनने कल्याण

लोकसभेत महायुतीचे उमेदवार

डॉ. श्रीकांत शिंदे यांना समर्थन

घटनेवरून दिसून येते आहे.

बांधकाम सुरू आहे.

त्यांचेवर वेळीस कारवाई होईल याची दक्षता घेण्याची सूचना दिली. यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभाग कार्यालयांना सूचना देण्यात येऊन अशा जाहिराती संदर्भात कारवाई करण्यात येत असल्याचे मा.निवडणूक निरीक्षक यांना अवगत करण्यात आले. मा.निवडणूक निरीक्षक यांनी काही महत्वाच्या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली तसेच एस.एस.टी. नाक्यांनाही भेट

महानगरपालिकेमार्फत वसई विरार क्षेत्रातील ९११ मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा देण्यात येत आहे. त्यामध्ये पिण्याचे पाणी, लाईट-पंखे व्यवस्था, मंडप व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प व्यवस्था इ. पूर्तता महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व मतदान

नगरपालिकेच्या व्यायामशाळेचे काम सुरू

असतांना दुर्घटनेत मजुराचा मृत्यू

नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

पाठविण्यात आले होते. या संदर्भात अंबरनाथ

विभागाचे अभियंता राजेश तडवी यांना

विचारले असता या घटने बाबत आपणास

माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले तर या

कन्स्ट्रक्शनच्या मालकाशी संपर्क करण्याचा

प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही,

या इमारतीच्या बाजुलाच शिवाजीनगर

पोलीस ठाणे असन पोलीस अधिकारी व

नरेंद्र मोदींसाठी कुणाल पाटील फाऊंडेशनचे

कल्याण लोकसभेत महायुतीला समर्थन

माजी मंत्री, खासदार, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी घेतली फाऊंडेशनची भेट

नगरपालिकेच्या सार्वजनिक

इमारतीचे बांधकाम करणाऱ्या

केंद्रांवर प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर १ आशा वर्कर व १ ए.एन.एम तसेच ५ मतदान केंद्रामागे १ डॉक्टर याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीट देण्यात येणार असून ३० रुग्णवाहिका ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर टक्का

दिव्यांगांसाठी व्हीलचेयर सुविधा पुरविण्यात येत आहे. महानगरपालिकेमार्फत एकूण ३६७ व्हीलचेयर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच मतदान जनजागृती करून महानगरपालिकेमार्फत विविध जनजागृती पद्धतीने महानगरपालिका निवडणुकीसाठी तत्पर असल्याचे मा.निवडणूक निरीक्षक

कर्मचारी हे ही घटना आणि मृताविषयी

अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत

आहेत. या दर्घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस

ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक

भगत यांना विचारले असता ते म्हणाले की

मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन

त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत तसेच

नातेवाईकांची कोणतीही तक्रार नसल्याचे

त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक

तपास एस डी चौरे हे करीत आहेत.

टेशन येथे दाखल केली होती. स्टरान पंच पांचल करना हाता. जर कोणाही व्यक्तीस सदर निर्देशित मूळ करार संबंधात कोणतेही हक्क अधिकार, हितसंबंध वा दावे असल्यास त्यांनी मला संपर्क साधाव तसेच संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर दुकानाच्या संबंधात सद सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ०७ दिवसांच्या कालावधीच्या आ मला सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा हक्क नसल्याचे गृहिः प्रत्ले जाईल व सदर दावे अधित्यागीत मानले जातील

(वकील उच्च न्यायालय पत्ता : बी-११, वर्टेक्स विकास बिल्डींग, अंधेरी पोलीस स्टेश-

जाहीर सूचना

दुकान क्र. १८, तळ मजला, तिरूपती ग्रेंड, तिरूपती नगर, फेज-

. विजय वळभ हॉस्पिटलजवळ. विरार (पश्चिम). तालका वसड़

छालालीया व श्रीम. अल्या एम. छालालीया यांना विक्री करा दि. ०१.०३.२०१९ रोजी नोंदणीकृत अनु. क्र. बसई५-१७९१-२०१९ दि. ०२.०३.२०१९ अंतर्गत खरेदी केले होते.

सदर श्रीम. वसुमती कांतीलाल छालालीया व श्रीम. अल्प एम. छालालीया यांनी सदर दुकान जागा श्री. विनोद आर. गुप्त व श्री. धर्मेंद्र एच. सांघवी यांच्याकडून विक्री करा

०२.०५.२०१७ अंतर्गत नोंदणीकृत करून

सदर श्री. विनोद आर. गुप्ता व श्री. धर्मेंद्र एच. सांघवी यांनी स

सदर मूळ करार दि. ३०.१०.२०१५ रोजी मे. वाधवा हाऊसिं डेव्हलोपमेंट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कं. व श्री. विनोद आर. गुप्ता

श्री. धर्मेंद्र एच. सांघवी यांच्या दरम्यान अंमलात आणले होते

करार गहाळ/ हरवले आहेत व संदर माझे अशील यांच्याद्वारे सापडः नाही आहेत व त्यामुळे त्यांनी गहाळ तक्रार धारक गहाळ अहवात

ह. १५६८४–२०२४ दि. १८.०५.२०२४ अंतर्गत अर्नाळा पोलीर

ब्रिजेश माधवनकुत्ती मेनन यांच्या वतीने देण्या येते की, ते फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला ए विंग, बिल्डींग डेविड पॅलेस को-ऑप. हा सो. लि., भारती पार्कच्या मागे, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॉ म्हणन संदर्भित) संबंधात मालमत्तेचे रहिवार्स

सदर फ्लॅट संयुक्तरित्या **१. श्री. एम. ब्रिजेश मेनन** २. श्री. पी. एस. माधवन कुत्ती यांच्याद्वारे नोंदणीकत विक्री करार दि. २६.०२.२००७ रोज दस्तावेज क. टीएनएन-७-०१६८७-२००५ दि. २६.०२.२००७ रोजी खरेदी केला होता. ज्याअर्थी दिवंगत श्री. पी. एस. माधवन कर्त्त यांचा मृत्यू दि. ०२.०४.२००९ रोजी झाला होत त्यांच्या मागे ?. विनीता माधवन कुत्ती मेनन (पत्नी) २. माधवनकुत्ती राजेश मेनन (मुलगा) ३. पुर्णीमा माधवन कुत्ती मेनन (मुलगी ४. ब्रिजेश माधवनकुत्ती मेनन (मुलगा)

ज्याअर्थी वारस **१. विनीता माधवन कुत्ती मेनन** (पत्नी) २. माधवनकत्ती राजेश मेनन (मलगा पणीमा माधवन कत्ती मेनन (मलगी) यांनी सदर फ्लॅट संबंधातील त्यांचे हक्क, अधिकार व हितसंबंध आमचे अशील ब्रिजेश माधवनकर्त्त मेनन यांच्या नावे रिलीज व रिलींक्वीश्ड करण्याच निर्णाय घेतला आहे

आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आग जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वारसा शेअर. विक्री. खरेदी. गहाण. भाडेकरा धारणाधिकार, परवाना, भेट, जप्ती वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांर्न संबंधित दावे खालील निर्देशित आमच्या कार्यालय पत्त्यावर संबंधित दावे सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सुचित करावे अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तींचे दावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील

(राजेंद्र सिंह राजपुरोहित) वकील उच्च न्यायालय, मुंबई

ठाणे : ४०१ १०७

दुकान क्र. ९, अस्मीता ओरिएन्ट सीएचएस लि. अस्मीता क्लबजवळ. मीरा रोड (पू),

एरिस इंटरनॅशनल लिमिटेड

(सीआयएन: L29130MH1995PLC249667) नोंदणीकत कार्यालय पत्ता : आयएनएस टॉवर, ७ वा मजला, कार्यालय क्र. ७०७, ए विंग, वांद्रे कर्ला संकल

ई–मेल : arisinternationalltd@gmail.com वेबसाइट : www.arisinternational.in दूर. ०२२–४२१५५३४७९ व ९१–९२२३४००४३४

दि. ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

	स्थायी (रु. लाखात)						
विवरण	तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अखोर		
	39.03.2028	39.99.9093	39.03.2023	39.03.2028	39.03.2023		
कार्यचलनामधून एकूण महसूल (निव्वळ)	ધ.હહ	१८.७२	9.60	३४.९८	34.40		
करपूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	Ę. 08	१७.६२	(७.२३)	१२.७६	(३५.३९)		
करपश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	६. ०४	१७.६२	(७.२३)	१२.७६	(३५.३८)		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी पश्चात)	६.० ४	१७.६२	(७.२३)	१२.७६	(३५.३८		
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिविशेष बाबी पश्चात)	Ę. 08	१७.६२	(७.२३)	१२.७६	(३५.३८)		
प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी इक्विटी शेअर)	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००		
राखीव (गत वर्षांच्या ताळेबंद अनुसार मूल्यांकन राखीव वगळता)	(९१.५५)	(९७.५९)	(१०४.३१)	(९१.५५)	(१०४.३१)		
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपूर्व) (रु. १०/- प्रत्येकी)							
मूळ	0.80	१.१७	-	0.64			
सौमय	0.80	१.१७	-	0.64			
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बार्बीपश्चात) (रु. १०/- प्रत्येकी)							
मूळ	0.80	१.१७	-	0.64			
A	I		I		ı		

टीप : १. गत वर्ष/ कालावधीची आकडेवारी पन:निर्धारित/पन:वर्गीकत करणे आवश्यक आहे.

२. वरील अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अनुपालन प्रसिद्ध केली होती व लेखा समिती द्वारे संचालक मंडळाच्या सभेद्वारे दि. १८ मे, २०२४ रोजी मंजूर केली होती. वित्तीय अहवाल भारतीय लेखा अहवाल (आयएनडी एएस) अनुसार कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) सधारित नियम २०१६ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित स्वरूपाट आहे. चालू तिमाही कंपनीच्या वैधानिक लेखापाल यांच्याद्वारे पाहण्यात आला आहे.

 आयएनडी एएस कॉम्पीएन्ट संबंधित तिमाही ची आकडेवारी व गत वर्ष मर्यादित त्यामुळे व्यवस्थापनाने स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने सदर वित्तीय अहवाल पाहणे आवश्यक आहे

४. कंपनी आयएनडी एएस–१०८ ऑपरेटिंग सेगमेंट म्हणून एक सेगमेंट कार्यतर आहे व कंपनीला लागू होत नाही . कराकरिता तरतूद कर दायित्व इनकम टॅक्स ॲक्ट, १९६१ च्या ११५जेबी अंतर्गत प्रदानीत आहे

ठिकाण : मंबई नितीन कमार भालोतिय दि. १८.०५.२०२४ व्यवस्थापकीय संचालक

विभा	गीय रेल्वे व्यवस्थापक (डर	ावावध प्रकारच काय इत्यूए), पश्चिम रेल्वे, ६ वा मजला, अभि. विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ हे ई–िनि	वेदा मागवीत आहेत.	
अनु. क्र.	निविदा सूचना क्र. व तारीख	कार्य व दिकाण	कामाचे अंदाजित मूल्य रु. मध्ये	इस्टे रु
۶.	BCT/24-25/54 Dtd. 17.05.2024	होत १०ए : जोरावसन-सुरत अनुभाग : जोरावसन (समाविष्ट) व सचिन (समाविष्ट) व बिलीमोरा - वाधाई नॅरो गाँज सेक्शन (किमी ०.० ते ६२.५०) बिलीमोरा (वगळता) व वाधाई (समाविष्ट) दरम्यान किमी २१२ ते किमी २५०.५९ दरम्यान एसएसई/डब्ल्यू/ बिलीमोरा यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, ब्लाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशींग आती.	रु. ४४,६०,८५४.५०	रु. ८९२००.००
₹.	BCT/24-25/55 Dtd. 17.05.2024	इतेन ११ए : जोरावसन - सुरत अनुभाग : सचिन (वगळता) व सुरत (समाविष्ट) दरम्यान किमी २५०.५९ ते किमी २६८.८९ दरम्यान एसएसई/डब्ल्यू/ सुरत यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशींग आदी.	रु. १,०३,००,७९१.५०	रु. २०१५००.००
₹.	BCT/24-25/56 Dtd. 17.05.2024	इतोन ११बी : जोरावसन - सुरत अनुभाग : एडीईएन/ सुरत यांच्या अनुभागामध्ये ब्रिजेसकरिता सामान्य दुरुस्ती, रंगकाम आदी.	रु. ९३,२८,३५६.९०	रु. १८६६००.००
8.	BCT/24-25/57 Dtd. 17.05.2024	झोन १२ए: उधना - उकाई - सोनगड सेक्शन: उधना (वगळता) व उकाई सोनगड (समाविष्ट) दरम्यान किमी ०,०० ते किमी ७७.६० दरम्यान एसएसई (डब्ल्यू) व्हीवायए यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशींग आदी.	रु. ४३,४१,२७३.००	रु. ८६८००,००
ч.	BCT/24-25/58 Dtd. 17.05.2024	झोन १२वी : उधना - उकाई -सोनगड अनुभाग : उधना (वगळता) व उकाई सोनगड (समाविष्ट) दरम्यान किमी ३.१८० ते किमी ७७.६० दरम्यान एईएन - व्यारा यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेप्परिंग, पॉलिशींग आदी.	रु. ६०,००,०००.००	रु. १२००००.००

वरील निविदेकरिता सादरीकरणाची तारीखा व वेळ : दि. ११.०६.२०२४ रोजी दु. ३.०० वा. उघडण्याची तारीखा व वेळ : दि. ११.०६.२०२४ रोजी ३.३० वा. दीप मधिक माहितीकरिता कृपया आमची वेबसाइट <u>www.ireps.gov.in</u> **ला भेट द्यावी. हस्ते प्रस्ताव गृहित धरले जाणार नाहीत**

पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डब्ल्युए), पश्चिम रेल्वे, मुंबई सेंटुल, मुंबई ४०० ००८ निविदा सूचना BCT/24-25/40 उकाई सोनगड - जळगाव अनुभाग : डीईएन/ पूर्व कार्यकक्षा अंतर्गत हिवाळ ह. २,२७,७००.०० Dtd. 16.05.2024 पावसाळा पेट्रोलिंग दरम्यान कंत्राटी लेबर द्वारे लूज फास्टनिंग व फिटींग्जची पडताळणी 9,44,80,990.0 BCT/24-25/41 **१३/ए : उकाई सोनगड - जळगाव अनुभाग :** उकाई सोनगड (वगळता) नंदुरबार (वगळता) रु. ५९,५८,७१०.८१ ₹. १,१९,२००.०० दरम्यान किमी ७७.६० ते किमी १५४.६२२ किमी दरम्यान एसई (डब्ल्यू) एनडब्ल्यूय यांच्य कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशी ВСТ/24-25/42 श्४/ए : उकाई सोनगड - जळगाव अनुभाग : नंदुरबार (समाविष्ट) सिंदछोडा (समाविष्ट **स. २,११,३००.०**० Dtd. 16.05.2024 दरम्यान किमी १५४.६२२ ते किमी २१२.४८२ किमी दरम्यान एसएसई (डब्ल्य) एनडीडब्ल्य यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दुरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिं ५/ए : उधना - जळगाव अनुभाग : सिंदखेडा (वगळता) ते जळगाव (वगळता) दरम् Dtd. 16.05.2024 किमी २१२.४८२ ते किमी ३०१.४७० किमी दरम्यान एसएसई (डब्ल्यू) एएन यांच्या कार्यकक्षेमध्ये सामान्य दरुस्ती व रंगकाम, व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग, डिस्टेम्परिंग, पॉलिशीं क्षेत्र क्र. १४/बी : उकाई सोनगड - जळगाव अनुभाग : उकाई सोनगड (वगळता) ते ₹. १.२0.000.00 सिंदखोडा (समाविष्ट) दरम्यान किमी ७७.६० ते किमी २१२.४८२ किमी दरम्या Dtd. 16.05.2024 एडीईएन/ नंदरबार यांच्या कार्यकक्षेमध्ये पलाची सामान्य दरुस्ती व रंगकाम आदी. BCT/24-25/45 क्षेत्र क्र. १५/बी : उकाई सोनगड - जळगाव अनुभाग : सिंदखेडा (वगळता) ते जळगा Dtd. 16.05.2024 (समाविष्ट) दरम्यान किमी २१२,४८२ ते किमी ३०१,४७० किमी दरम्यान एडीईएन/ अमळनेर

. यांच्या कार्यकक्षेमध्ये पलाकरिता सामान्य दरुस्ती व रंगकाम आदी वरील निविदेकरिता सादरीकरणाची तारीख व वेळ : दि. ११.०६.२०२४ रोजी दु. ३.०० वा. उघडण्याची तारीख व वेळ : दि. ११.०६.२०२४ रोजी ३.३० वा. टीप धिक माहितीकरिता कपया आमची वेबसाइट www.ireps.gov.in ला भेट द्यावी. हस्ते प्रस्ताव गृहित धरले जाणार नाहीत. : X twitter.com/WesternR : f facebook.com/WesternRly •

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L65920MH1994PLC081333 ७. किताब महल, १९२, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१

र्डमेल : glance@glancefin.com वेबसाइद : www.glancefinance.in दर. क्र. : ४०१००१९३

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखोरकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांवर अहवाल

(रु. लाखांत) ईपीएस वगळता

अ.		तिमाही अखोर		तिमाही अखे
	तपशील	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४	39.03.707
क्र.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कामकाजातून एकूण महसूल	९३३.००	२,३२३.५०	२३१.१
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व अतिविशेष बाबी)	९१.५६	३३२.२९	۷.۷
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	९१.५६	३३२.२९	۷.۷
	पश्चात)			
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/	५६.६५	१९४.०८	₹0.5
	वा अतिविशेष बाबी पश्चात)			
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा /(तोटा)	(१९.७७)	१,१२९.१७	२१.४
	(कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)		,	
ξ.	इक्विटी भाग भांडवल	२२७.५२	२२७.५२	२२७.८
9 .	उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/– प्रत्येकी)			
	मूळ	२.५१	८.६०	१.३
	सौम्यीकत	२.५१	८.६०	٧.३

१. वरील वित्तीय अहवाल लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. १८ मे, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेमध्ये संचालक मंडळाच्या आदेशान्वये मंजूर करण्यात आला आहे. वरील लेखापरीक्षित वित्तीय अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (यूआरएल www.bseindia.com) व कंपनीची वेबसाइट (यूआरएल www.glancefinance.in) वर उपलब्ध आहे.

वरील अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता कंपनी

(इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स) नियम, २०१५ (आयएनडी एएस) अनुसार आहे.

ठिकाण : मंबई

३. कंपनी कंपनीच्या मुख्य व्यवसायांच्या अनुसार वित्तीय व गुंतवणूक उपक्रम व सर्व अन्य उपक्रम राबविण्याकरिता प्रायमरीली नियुक्त केली आहे. पुढे सर्व उपक्रम ॲक्टच्या अंतर्गत विहित आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेंट्स अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १३३ विभिन्नरित्या अहवाल

r. कंपनीने सध्या चालू वित्तीय वर्षाच्या अखेरकरिता निव्वळ उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा जास्त वित्तीय मालमत्तांवर एकूण मालमत्ता व उत्पन्नाच्या ५० टक्के वित्तीय मालमत्तेमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे, कंपनी एनबीएफसी नोंदणीकरण धारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे उर्वरित ताळेबंद तारीख आहे. कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रक्रियेमध्ये आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुसूची ३ च्या विभाग ३ अनुसार तयार केलेल्या वित्तीय अहवाला अनुसाार व एनबीएफसी परवानाच्या तात्काळ सस्पेशनकरिता अहवालीत आहे.

ा दि. ३१ मार्च, २०२४ व दि. ३१ मार्च, २०२३ अखेर तिमाहीकरिता आकडेवारी वित्तीय अहवालांचा वरील संपूर्ण निष्कर्ष लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व दि. ३१ डिसेंबर, २०२३ व दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी अखेर नऊ महिने अखेरकरिता आयोजित सभेमध्ये मंजूर करण्यात

. मागील कालावधीची आकडेवारी/वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता/ पुन:निर्धारित करण्यात येत आहे.

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेडकरिता

नरेंद्र कर्णावत (संचालक) दिनांक: १८ मे. २०२४ (डीआयएन : ०००२७१३०)

पाटील यांच्या मातोश्री शोभा पातील यांची भेट घेतली यावेळी फाऊंडेशनच्या वतीने हे समर्थन देण्यात आले. देशात सर्वात मोठ्या निवडणुकीकडे पहिले लोकसभेच्या त्या निवडणूकीचे मतदान येत्या सोमवारी २० मे रोजी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार माजी मंत्री अर्जुन

खोतकर, खासदार हेमंत पाटील

आणि मराठा क्रांती मोर्चा

समन्वयक महेश डोंगरे, प्रसिद्ध

आणि

दिले असून माजी मंत्री, खासदार, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक कुणाल पाटील फाऊंडेशनची आणि कुणाल गायक शिंदे परिवार असे प्रमुख

कल्याणमध्ये कुणाल दादा पाटील फाऊंडेशन, कार्यकर्ते आणि जनतेस भेट देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी कुणाल दादा पाटील जनसंपर्क कार्यालय येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी कुणाल पाटील फाऊंडेशनच्या कल्याण लोकसभेत महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकां शिंदे यांना समर्थन देण्यात आले

संदर्भात सर्व मान्यवरांनी कुणाल दादा पाटील फाऊंडेशन आणि विभागातील असंख्य कार्यकर्ते आणि जनतेस मार्गदर्शन केले आणि फाऊंडेशनने महायुतीला दिलेल्या समर्थनाबाबत शोभा पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचे

येणाऱ्या निवडणूकीच्या

आभार देखील मानले

Change Of Name **Change Of Name**

I HAVE CHANGED MY NAME FROM SHIVANSH TIWARY TO SHIVANSH TIWARI AS PER MAHARASHTRA GA ZETTE NO.M-2444386

I HAVE CHANGE MY NAME FROM SHREYA TIWARY TO SHREYA TIWARI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO M-2444387

FROM SANJIV TIWARI TO SANJIV TEWARI AS PER MAHARASHTRA GAZETTE NO M-2444392 I HAVE CHANGED MY NAME

HAVE CHANGE MY NAME

FROM ARUN ANANT TO ARUN ANANT MADHAVI AS GAZATTE M-2448301